CIN: L24100MH1955PLC009663

REGD. OFFICE: 7. JAMSHEDJI TATAROAD. CHURCHGATE RECLAMATION. MUMBAI-400 020 Ph: 022 - 2282 0048, E-mail: polychemltd@kilachand.com , Website: www.polychemltd.com

Date: 12.02.2025

To
Head Listing Compliance
Bombay Stock Exchange Ltd.
PhirozeJeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001

<u>Company Code – 506605</u>

Dear Sir/ Ma'am,

Sub: Newspaper Publication of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024

We forward herewith extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024, published in newspaper viz. The Free Press Journal (English Edition) and Nav Shakti (Marathi Edition), dated 12.02.2025 as required.

The above is for your information.

Thanking You.

Yours faithfully,
For **Polychem Limited** 

(Deepali V Chauhan)
Company Secretary & Compliance Officer
Mem No. A38273

# PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of our clients M/s Standard Chartered Bank Ltd that Page Nos 57 & 58 of the origina agreement dated 13/10/2022 executed between M/s Glider Buildcon Realtors Pvt Ltd AND Mr Amin Sadruddin Kaban & Mrs Nilofer Amin Kahani with regards the property being Flat No. 4106, A-Wing on the 41st Habitable Floor in the building known as Avyan constructed on land bearing CS 593 of Mazgaon Division situated at Rambhau Bhogale Marg, Byculla East, Mumbai- 400010 have been lost / misplaced and is not traceable. A Complaint no. 12712/2025 dated 10/02/2025 has been lodged with the Azaad Maidan Police Station in this regard.

Any person who has found the same or having any claim in respect of the above referred premises or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift maintenance, inheritance, possession, lease, tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, right of prescription, or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the ersigned at their office at 310, Sai Chambers, Near Santacruz Railway Station East, Mumbai 400 055 within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandoned. Dated 12th day of February, 2025 M/s AK Legal Partners, Advocates

IN THE COURT OF CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI SUM SUIT NO, 211 OF 2021 (Under Order XXXVII Rule 2 of the Code of Civil Procedure, 1908) ICICI BANK LIMITED

Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara-Ola Padra Road, Vadodara-390007, Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Randra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051 through its Power of Attorney Holder Mr. Rajesh Chintaman Wankhede The Area Debt Manager, Age 30 years, Occupation: Service ...Plaintiff

AFZAL SABIR KHAN

Age.....Years Takia Trust Building, Flat No. 3 Ground Floor, Plot No. 3, Complex C, A Wing, Mohalla Bhavan Chowk, Nalasopara West, Shakkar Muhalla, Burhan Chawk, Anjuman Urdu School, Thane- 401203. And Also At- Choharaja Bandu Chawl Dhanji Wadi Khod, Malad East, Mumbai- 400097 And Also Office address at

Office Add: CAPACITY INDIA PVT. LTD., Ground Floor Ahooja Building, Gulsan Nagar, Jogeshwari West, Desigantion Manager, Nr Gas Petrol Pump, Mumbai- 400102. ...Defend

Take Notice that, this Hon'ble court will be moved before this Hon'ble Asst. Session Judge Shri/Smt presiding in the court room No.5. on 27.02.2025 at 11:00 O'Clock in the forenoon by the above named Defendant for the following

reliefs:a. That Defendant may ordered and decreed to pay the plaintiff a sum of Rs. 2,86,854.25/- (Rupees Two Lakhs Eighty Six Thousand Eight Hundred Fity Four And Twenty Five Paise Only) Under the Credit Card account as per the particulars of Claims being Exhibit "H" hereto with further interest thereon at the rate of 40.80% per month from the date of filling the suit till payment and/or realization. b. For costs of this suit. h For costs of this suit

Date this......Day of......2024 For Registrar City Civil Court, Dindoshi

M/s. Bhide & Associates Advocates for the Plaintiffs D-94, 15th Road, Plot No. 18 Chembur, Mumbai- 400 071

### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that we are investigating the title of VIRA **SOLUTIONS LLP,** a limited liability partnership registered under the provisions of the Limited Liability Partnership Act. 2008, having its registered office at 24A, Haria House, 1st Floor Saint Paul Street, Dadar (East) Mumbai 400014 (Vira LLP) in respect of property more particularly described **Schedule** hereunder written ("Property").

Any and all persons/entities including any bank and/or financial institution having any share right title benefit. interest, claim, objection and/or demand etc. against Vira LLP and/or in respect of the Property or any part thereof, by way of sale, transfer, exchange, let, lease, sub-lease license leave and license care taker basis, tenancy, sub-tenancy, assignment, release, relinquishment, mortgage, inheritance, beguest, succession, gift, lien, charge, maintenance, easement, trust, muniment, occupation, possession, family arrangement/settlement, litigation of any other method through any allotment, agreement, deed, document, writing, conveyance deed devise decree of order of any Court of Law, notice of lispendens, contracts, agreements, pledge, lien, development rights, joint development rights, partnership, FSI consumption or TDR, project manager, development manager, or encumbrance or otherwise of whatsoever nature, are hereby required to make the same known in writing, along witl documentary evidence to the undersigned at the address mentioned below within 14 (fourteen) days from the date of the publication of this public notice. In the event no such claim is received, the same will be considered as if no such claim exists or that they have been waived or abandoned. All claims addressed in response to this public notice should quote reference number T0130. SCHEDULE

# (description of the Property)

All those pieces and parcels of land bearing CTS Nos. 732 (pt), 732/1 (pt) to 732/15(pt) corresponding to Survey No. 48 Hissa No. 4 (part) admeasuring 1,003.26 square meters or thereabouts of Village Oshiwara, Taluka Andheri situated, lying and being at Andheri (West), Mumbai 400 053 in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban.

Dated this 12th day of February, 2025 Sajit Suvarna

1701. One World Centre. Tower 2B.

Floor 17, 841, Senapati Bapat Marg,

Elphinstone Road, Mumhai - 400013

srs.publicnotice@dsklegal.com

**DSK Legal** Advocates and Solicitors

PHYSICAL POSSESSION NOTICE

**PICICI Bank** Branch Office: ICICI Bank LTD Office Number 201-B, 2ND Floor, Road No. 1 Plot No. B3, WIFI IT PARK, Wagle Industrial Estate, Thane (West)- 400604 The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice. Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described below, by exercising powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The horrower in particular and the public in general are hereby cartifored and the property. Any dealings

borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealings with the property will be subject to charges of ICICI Bank Limited.

Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs) Name of the Borrower(s)/ Loan Account Number nd Name of Branch Description of Property Date of Physical Possession Flat No. 102, 1st Floor, Bhoomija Kunj, Constructed on C.D Hold Land of Block No. A 375, Room No. 750, Bearing CTS No. 22625, Sheet No. 34, Ulhasnagar 4, Dist- Thane- 421004/ February 07, 2025 October 30, 2023 Thane Nityanand Govind Rs. 36,99,038.00/ LBMUM00006430284/ TBNMU00006405715 Yogesh Sanjay Rajguru/ Sanjay Bapurao Rajguru/ LBKLY00005186134 Flat No 401, Boardwalk Mohili B Wing, 4th Floor Mauze, Ambivili East, 01, Maharashtra, Thane, 421102./ February 08, 2025 August 22, 2023 Ambivli 20,981,53.00/-

The above-mentioned borrowers(s)/guarantors(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Sincerely Authorised Signatory Date: February 12, 2025 Place: Maharashtra For ICICI Bank Ltd

#### **WINMORE LEASING & HOLDINGS LTD**

Regd. Office: Ashiana 69-C Bhulabhai Desai Road Mumbai – 400 026 Tel. No.: 022-23686617; E-mail Id: ho@hawcoindia.com CIN No.: L67120MH1984PLC272432:



Website: www.winmoreleasingandholdings.com	
STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL	L RESULTS

FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31-12-2024

						(₹ In Lakhs)
		STANDALONE		C	ONSOLIDATEI	)
Particulars	3 months ended 31/12/2024	3 months ended 31/12/2023	Nine Months ended 31-12-2024	3 months ended 31/12/2024	3 months ended 31/12/2023	Nine Months ended 31-12-2024
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
Total income from operations	7.87	6.50	23.39	2,258.46	4,543.82	7,824.44
Net Profit/ (Loss) for the period (before tax,						
Exceptional and/or Extraordinary items)	2.93	2.39	(4.17)	553.19	(392.19)	2,109.54
Net Profit/ (Loss) for the period before tax						
(after Exceptional and/or Extraordinary items)	2.93	2.39	(4.17)	552.35	(414.32)	2,093.96
Net Profit/ (Loss) for the period after tax						
(after Exceptional and/or Extraordinary items)	2.69	1.75	(6.97)	552.11	(414.96)	2,091.16
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period	(49.27)	(42.11)	15.76	500.15	(458.82)	2,110.46
(after tax) and other Comprehensive Income (after tax)]		, ,			, ,	, l
Equity Share Capital	99.89	99.89	99.89	99.89	99.89	99.89
Reserves (excluding Revaluation Reserve) as	00.00	00.00	00.00	00.00	00.00	00.00
shown in the Audited Balance Sheet of the	_	_	_		_	
previous year						
Earnings Per Share ( of ☐ 10 each) (for						
continuing and discontinued operations)	0.27	0.18	(0.70)	55.27	(41.54)	209.34
Basic & Diluted			` ′		, ,	
Note:						

1)The above is an extract of the detailed format of Quarterly/Nine Months ended Financial Results filed with the Stock Exchange unde Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Nine Months ended Financial Results is available on the websites http://www.msei.in/index.aspx and on the Company's webpage URL: http://www.winmoreleasingandholdings.com/financial\_results.html

# CLASSIC ELECTRICALS LIMITED. REGD. OFFICE.: 1301, 13TH FLOOR, TOWER -B, PENINSULA BUSINESS PARK, SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL (W) MUMBAI 400 013 Tel. 022-3003 6565

	CIN No .: L25209MH1985PLC036049   É Mail	info.roc7412@g	mail.com	(₹. in Lakhs					
Si	Statement of Standalone unaudited Financial Results for the quarter/Nine months ended 31/12/2024								
P	articulars	Three months ended on (31/12/2024)	Year to date (31/12/2024)	Three months ended on (31/12/2023)					
(R	efer Notes Below)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)					
1	Total income from operations (net)	24.04	73.69	24.44					
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(7.40)	(14.49)	5.82					
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	(7.40)	(14.49)	5.82					
4	Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	(11.34)	(25.33)	3.60					
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	(11.34)	(25.33)	3.60					
6	Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each)	148.52	148.52	148.52					
7	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	-	-					
8	Earnings per share (of Rs. 10 /- each) (For continuing and discontinued operations) (a) Basic (b) Diluted	(0.76) (0.76)	(1.71) (1.71)	0.24 0.24					

NOTE:

 The above is an extract of detailed format of quarterly results for the quarter/Nine months ended 31st December,2024 filed
with Stock Exchange under regulation - 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations,2015. The
full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website, www.classicelectricals.co.in

FOR CLASSIC ELECTRICALS LIMITED

RAJESH HIRJI SHAH DIN: 00475776 PLACE.: MUMBAI DATED: 10.02.2025

Polychem Limited

CIN NO: L24100MH1955PLC009663

REGD. OFFICE - 7 J Tata Road, Churchgate Reclamation, Mumbai - 400020
vww.polychemltd.com, Telephone: 91 22 22820048, EMAIL: polychemltd@kilachand.com **Extract of Unaudited Standalone Financial Results for the** Quarter and Nine months ended December 31, 2024

	Quarter and rance months chack becomes of, 2027									
			Standalone							
Sr.		C	uarter ende	d	Nine Mont	hs ended	Year ended			
11		31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24			
No	PARTICULARS	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
1	Total income from operations (net)	650.99	436.44	981.76	2,005.81	2,728.96	3,818.68			
2	Net Profit/(Loss) for the period before Tax	70.54	37.19	198.02	326.62	521.45	770.80			
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	63.70	39.28	153.11	278.57	407.74	603.70			
4	Total Comprehensive Income for the period	62.40	37.98	153.69	274.69	402.16	597.92			
5	Paid-up Equity Share Capital									
	(Face Value Rs.10/- per Share)	40.40	40.40	40.40	40.40	40.40	40.40			
6	Other Equity (excluding Revaluation reserve) as									
	shown in the Balance Sheet of previous year)						3,148.09			
7	Earning per share (EPS) before extraordinary									
	items (of Rs.10/-each) (not Annualized)									
	Basic & Diluted : (In Rs.)*	15.76	9.72	37.89	68.94	100.91	149.41			

\*EPS is not annualised for the Quarter ended December 31, 2024, September 30, 2024, December 31, 2023, Nine months endec December 31, 2024 and December 31, 2023.

# **Extract of Unaudited Consolidated Financial Results for the**

	Quarter and Nine	e Months (	ended De	cember 31	I, 2024	(	Rs. In Lakhs
				Conso	lidated		
l sr.		Qu	arter ended	on	Nine Mon	ths ended	Year ended
11.	DADTICIII ADC	31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24
No.	PARTICULARS	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations (net)	1,083.23	810.99	1,374.94	3,268.69	4,040.65	5,582.87
2	Net Profit/(Loss) for the period before Tax	127.75	(12.31)	237.28	357.76	665.54	955.14
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	110.99	(19.94)	192.37	265.81	551.83	819.64
4	Total Comprehensive Income for the period	108.69	(23.21)	192.95	258.95	546.25	809.88
5	Paid-up Equity Share Capital						
	(Face Value Rs.10/- per Share)	40.40	40.40	40.40	40.40	40.40	40.40
6	Other Equity (excluding Revaluation reserve) as						
ll l	shown in the Balance Sheet of previous year)						4,080.17
7	Earning per share (EPS) before extraordinary						
	items (of Rs.10/-each) (not Annualized)						
	Basic & Diluted : (In Rs.)*	21.87	(11.45)	43.14	47.90	120.17	178.27

\*EPS is not annualised for the Quarter ended December 31, 2024, September 30, 2024, December 31, 2023, Nine months ended December 31, 2024 and December 31, 2023.

# Notes:

Place: Mumbai

Date: February 11, 2025

The above is an extract of the detailed format of Quarterly/Half Yearly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Quarterly/Half Yearly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website (www.polychemltd.com).

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on February 11, 2025. The Statutory auditor of the Company have conducted limited review of the financial results for the nine months ended December 31, 2024.



By Order of the Board P T Kilachand **Managing Director** (DIN - 00005516)

#### **NOTICE**

Notice is hereby given that Mr. Devendra Shrikant Desai member of the society named Shagun Shree Ganesh Apartment CHS situated a M. P. Road, Gavanpada, Mulund East Mumbai 400081, is one of the owner o shares of the Flat No. 203. After the emise of other members namely Mi Shrikant Sitaram Desai & Mrs Vrushali Devendra Desai, Mr Devendra Shrikant Desai has applied or transfer of the shares of the Said Flat No. 203 in his name. Any persor or any claim, right, title, interest o litigation pending in respect of the said flat is asked to meet the undersigned within 08 days from the date o publication with all the relevan documents or evidence if any otherwise all such claim if any shall be considered as waived and procedure of transferring said flat no. 203 shares in the name of Mr. Devendra Shrikan Desai will be completed, also objection aised beyond time limit will not be considered of which all may please ake a careful note Sd/-

Secretary/Chairman Shagun Shree Ganesh Apartment CHS, Mahatma Phule Road, Near Gavannada Fire Station, Mulund East, Mumbai - 400081.
Date: 12.02.2025 Place: Mumba Regd. Office: 117, lst Floor

**FLUIDOMAT LIMITED** 

Website: www.fluidomat.com Email: info@fluidomat.com Tel.no.: 91-731-2564820

INDORE (M.P.) 452018 CIN: L74210MP1978PLC001452

AN EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024 (Rupees in Lakhs except EPS) **Particulars Ouarter Ended** Ouarter Ended Year to Date Year Ended 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 31.03.2024 Un-audited Un-audited Audited Un-audited Total Income from Operations 1796.25 1321.6 5398.73 5894.36 Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional 350.10 710.26 2098.07 and/or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period before Tax, (after 710.26 350.10 2098.07 1757.10 Exceptional and/or Extraordinary items Net Profit/ (Loss) for the period after Tax (after 541.69 261.02 1583.09 1305.24 Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ 453.51 327.07 1613.48 1390.70 (Loss) for the period (after Tax) and other comprehensive Income (after tax) Equity Share Capital (Face value of Rs.10/-) 492.70 492.70 492.70 492.70 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -1. Basic: 9.20 32.75 28.23 2. Diluted 28.23

The above is an extract of the detailed format of guarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock

Exchange webiste (www.bseindia.com) and on the company website (www.fluidomat.com)

Place : Indore (M.P.)

Fo For and on behalf of the Board of Direct 'Dated: 11.02.2025 '( ASHOK JAIN ) **CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR** 

# DIN:00007813

# **GANDHI SPECIAL TUBES LTD.**

(CIN-L27104MH1985PLC036004)

Regd. Office: 201-204, Plaza, 2nd Floor, 55 Hughes Road, Mumbai - 400007 Tel no:-91-22-2363 4179 / 2363 4183 / 23635042 Email: info@gandhitubes.com • Website: www.gandhispecialtubes.com

# **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS**

FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER, 2024. (Rs In Lakhs except EPS)

		Quarter Ended	Nine Month Ended	Quarter Ended
Sr No.	Particulars	31-12-2024 (UNAUDITED)	31-12-2024 (UNAUDITED)	31-12-2023 (UNAUDITED)
1	Total Income from Operations (net)	4,183.60	13,884.89	4,417.39
2	Net Profit(+)/Loss(-) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,792.27	5,943.63	1,761.69
3	Net Profit(+)/Loss(-) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,792.27	5,943.63	1,761.69
4	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,516.06	4,672.57	1,320.78
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	1,508.08	4,648.62	1,320.02
6	Equity Share Capital	607.60	607.60	607.60
7	Earnings Per Share (EPS) (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	12.48	38.45	10.87

- The above unaudited financial results have been recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 10 February, 2025. The statutory auditors have carried out a limited review of these results.
- 2 Figures for the previous periods have been regrouped and / or rearranged and / or reclassified wherever necessary to make them comparable with those or current periods.
- The Company has only one reportable segment in terms of Ind AS 108.
- The above is an extract of the detailed unaudited financial results for the quarter and nine month ended 31st December, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results for quarter and nine months ended are available on the Stock Exchanges websites at www.nseindia.com, www.bseindia.com and on the company's website www.gandhispecialtubes.com

For Gandhi Special Tubes Limited Place: MUMBAI Manhar Gandhi Dated: 10 February, 2025 **Chairman & Managing Director** 

# **BLACK B**⊗X

**Black Box Limited** 

Registered Office: 501, 5th Floor, Building No.9, Airoli Knowledge Park MIDC Industrial Area, Airoli, Navi Mumbai - 400708

(Rs. in Crores, unless otherwise stated									
	(	Quarter Ended		Nine Mont	hs Ended	Year Ende			
Particulars		Unaudited		Unau	dited	Audited			
	31/12/2024	30/09/2024	31/12/2023	31/12/2024	31/12/2023	31/03/202			
Total income from operations	1,501.72	1,497.23	1,655.47	4,422.33	4,801.23	6,281.58			
Profit before impact of foreign currency transactions and translations, share of net profit / (loss) of investment accounted for using the equity method, exceptional items and tax	82.27	73.09	62.18	214.87	133.72	189.78			
Net profit for the period (before exceptional items and tax)	72.63	75.33	61.06	203.47	140.19	196.05			
Net profit for the period before tax (after exceptional items)	59.23	54.59	51.70	154.08	109.50	156.39			
Net profit for the period after tax (after exceptional items)	56.08	51.14	40.87	144.31	96.77	137.67			
Total Comprehensive Income for the period / year (net of taxes) - gain / (loss)	57.67	(23.74)	56.44	98.07	111.45	184.35			
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	133.51	135.01	113.76	382.83	306.19	430.80			
Paid-up equity share capital (face value of Rs. 2 each)	33.84	33.62	33.58	33.84	33.58	33.61			
Other equity as shown in the audited Balance Sheet						447.31			
Earnings per share of Rs. 2 each before exceptional items: Basic (in Rs.) Diluted (in Rs.)	4.13* 4.06*	4.28* 4.27*	2.99* 2.98*	11.52* 11.49*	7.59* 7.57*	10.56 10.54			
Earnings per share of Rs. 2 each after exceptional items: Basic (in Rs.) Diluted (in Rs.)	3.33* 3.28*	3.04* 3.04*	2.43* 2.43*	8.58* 8.56*	5.76* 5.75*	8.20 8.18			

# Notes:

- 1 The above is an extract of the detailed format of consolidated unaudited financial results for the quarter and nine months period ended on 31 December 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the Stock Exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.blackbox.com).
- 2 These consolidated unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act. 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

Quarter Ended Nine Months Ended								
Particulars		Unaudited		Unau	dited	Audited		
	31/12/2024	30/09/2024	31/12/2023	31/12/2024	31/12/2023	31/03/2024		
Total income from operations	87.13	81.09	103.96	252.40	282.96	386.65		
Profit / (loss) before impact of foreign currency transactions and translations and tax	1.18	(2.40)	13.04	(3.85)	8.39	(1.98)		
Net profit / (loss) for the period (before exceptional items and tax)	1.49	(2.33)	13.13	(3.47)	8.91	(1.11)		
Net profit / (loss) for the period (after exceptional items and tax)	1.46	(2.47)	3.49	(3.59)	(0.74)	(14.98)		
Total Comprehensive Income for the period / year (net of taxes) - gain / (loss)	1.38	(2.89)	3.66	(3.94)	(0.61)	(15.29)		
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	3.54	(0.47)	5.66	2.77	7.59	0.37		
Paid-up equity share capital (face value of Rs. 2 each)	33.84	33.62	33.58	33.84	33.58	33.61		
Other equity as shown in the audited Balance Sheet						280.85		
Earnings / (loss) per share of Rs. 2 each: Basic (in Rs.) Diluted (in Rs.)	0.09* 0.09*	(0.15)* (0.15)*#	0.21* 0.21*	(0.21)* (0.21)*#	(0.04)* (0.04)*#	(0.89) (0.89)#		

#### Not annualised Notes:

- The above is an extract of the detailed format of standalone unaudited financials results for the quarter and nine months period ended 31 December 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange's websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.blackbox.com).
- These standalone unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).
- # The effect of 366,000, 366,000, 536,480 and 415,500 potential equity shares outstanding as at 30 September 2024, 31 December 2024, 3 December 2023 and 31 March 2024 respectively, is anti-dilutive and thus these shares are not considered in determining diluted loss per share. The Statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 11 February 2025. The statutory auditors have carried out a limited review of this Statement.
- The same can also accessed by scanning the Quick Response (QR) Code provided below







# **Yatra Online Limited**

Opp. Peninsula Corp Park, Lower Parel (W), Mumbai, Maharashtra, India – 400 013

Corp. Off.: Gulf Adiba, Plot 272, 4th Floor, Udyog Vihar, Sector 20, Phase II, Gurugram, Haryana,  $India-122\ 008\ \textbf{Website}: www.yatra.com\ ; \textbf{E-mail}: investors@yatra.com\ \textbf{CIN}: L63040MH2005PLC158404$ 

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR

	THE QUARTER AND NINE MONTHS ENDE	D DECEMBE	R 31, 2024	
		(Amour	nt in millions INI	R, unless otherwise stated
SI.	Particulars	Quarter	Ended	Nine Months Ended
No.		31.12.2024	31.12.2023	31.12.2024
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations (including other income)	2,413.06	1,192.01	5,947.09
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	100.75	22.06	217.60
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	100.75	22.06	217.60
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	100.10	10.59	213.55
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	99.03	8.56	211.21
6	Equity Share Capital	156.92	156.92	156.92
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 1/- each)			
	a) Basic	0.64	0.07	1.36
	b) Diluted	0.64	0.07	1.36

1) Additional information on standalone financial results is as follows

		(Amoun	t in millions INR	, unless otherwise stated)
SI.	Particulars	Quarter	Ended	Nine Months Ended
No.		31.12.2024	31.12.2023	31.12.2024
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations (including other income)	1,529.78	886.79	4,097.55
2	Net Profit / (Loss) for the period	55.35	(5.75)	121.83
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)			
3	Net Profit / (Loss) for the period before Tax	55.35	(5.75)	121.83
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
4	Net Profit / (Loss) for the period after Tax	55.35	(5.75)	121.83
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)	55.49	(7.29)	120.05
	for the year (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]			
2) T	he above I Inaudited Financial Results have been reviewed by the Audit Co	nmmittee and a	nnroyed by the	Roard of Directors at its

meeting held on February 10, 2025.

3) The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 filed with the stock exchange(s) under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 are available for investors at https://s22.q4cdn.com/850749348/files/doc\_downloads/ir\_india/2025/02/10/Q3FY25-Unaudited-Financial-Results.pdf, www.nseindia.com and www.bseindia.com.

In compliance with Regulation 47 of the Listing Regulations, we hereby notify that the same can also be accessed by scanning the

following Quick Response (QR) Code Date: February 10, 2025

For and on behalf of the Board of Directors of Yatra Online Limited Dhruv Shringi Whole Time Director cum CEO DIN: 00334986

Place: Gurugram

### पॉलिकेम लिमिटेड

सीआयएन क्र.: एल२४१००एमएच१९९५पीएलसी००९६६३ नों. कार्यालय: ७ जे टाटा रोड, चर्चगेट रिक्लेमेशन, मुंबई-४०० ०२० वेबसाईट: www.polychemltd.com, द्रध्वनी: ९१ २२ २२८२००४८, ई-मेल: polychemltd@kilachand.com

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित अलीप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

							(રુ. ભાલાત)	
अ.	तपशील	रो	रोजी संपलेली तिमाही			रोजी संपलेले नऊ महिने		
क्र.		३१-डिसें-२४	३०-सप्टे-२४	३१-डिसें-२३	३१-डिसें-२४	३१-डिसें-२३	३१-मार्च-२४	
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
٤.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६५०.९९	४३६.४४	९८१.७६	२,००५.८१	२,७२८.९६	३,८१८.६८	
٦.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	७०.५४	३७.१९	१९८.०२	३२६.६२	५२१.४५	৩৬০.८০	
₹.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	६३.७०	३९.२८	१५३.११	२७८.५७	४७.७४	६०३.७०	
٧.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	६२.४०	३७.९८	१५३.६९	२७४.६९	४०२.१६	५९७.९२	
ч.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रती समभाग)	80.80	80.80	80.80	80.80	80.80	80.80	
ξ.	मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)						३,१४८.०९	
9.	अनन्य साधारण बाबींपूर्वी प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्षिक) मूलभूत आणि सौम्यिकृत: (रु. मध्ये)*	१५.७६	9.02	३७.८९	६८.९४	१००.९१	१४९.४१	

\* ३१ डिसेंबर, २०२४, ३० सप्टेंबर, २०२४, ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेला तिमाही व ३१ डिसेंबर, २०२४ आणि ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेला नऊ महिनेसाठी इपीएस वाषिकीकत नाही.

### ३१ डिसेंबर. २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.	तपशील	रो	रोजी संपलेली तिमाही			ने नऊ महिने	संपलेले वर्ष
क्र.		३१-डिसें-२४	३०-सप्टे-२४	३१-डिसें-२३	३१-डिसें-२४	३१-डिसें-२३	३१-मार्च-२४
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٤.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१,०८३.२३	८१०.९९	१,३७४.९४	३,२६८.६९	४,०४०.६५	५,५८२.८७
٦.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	१२७.७५	(१२.३१)	२३७.२८	३५७.७६	६६५.५४	९५५.१४
₹.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	११०.९९	(१९.९४)	१९२.३७	२६५.८१	५५१.८३	८१९.६४
٧.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१०८.६९	(२३.२१)	१९२.९५	२५८.९५	५४६.२५	۷۵۲.۷۷
ч.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रती समभाग)	80.80	80.80	80.80	80.80	80.80	80.80
ξ.	मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)						४,०८०.१७
७.	अनन्य साधारण बार्बीपूर्वी प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्षिक) मूलभूत आणि सौम्यिकृत: (रु. मध्ये)*	२१.८७	(११.४५)	83.88	४७.९०	१२०.१७	१७८.२७

🍍 ३१ डिसेंबर, २०२४, ३० सप्टेबर, २०२४, ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेला तिमाही व ३१ डिसेंबर, २०२४ आणि ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेला नऊ महिनेसाठी इपीएस वाषिकीकत नाही.

टीपा:-

ठिकाण: मुंबई

दिनांक : ११ फेब्रुवारी, २०२५

मुंबई, ११ फेब्रुवारी, २०२५

वरील माहीती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजसकडे सादर केलेल्या तिमाही/नऊ महिने/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/नऊ महिने/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.polychemltd.com) वर उपलब्ध आहे. वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजुरी दिली व कंपनीच्या

सांविधिक लेखापरीक्षकांनी ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिनेकरिता वित्तीय निष्कर्षांच्या मर्यादित पुनर्विलोकन केला आहे. संचालक मंडळाच्या आदेशाने

सही / -पी. टी. किलाचंद व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन-००००५५१६)

इंडो बोरॅक्स अँड केमिकल्स लि.

३०२, लिंक रोझ, लिंकींग रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई - ४०००५४, दू : ०२२-२६४८ ९१४२, फॅक्स : ०२२-२६४८ ९१४३ ईमेल : complianceofficer@indoborax.com, वेबसाईट : www.indoborax.com सीआयएन : एल२४१००एमएच१९८०पीएलसी०२३१७७

6 ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.	तपशील	अलिप्न				एकत्रित				
क्र.		संपलेली तिमाही		संपलेले नऊ संपलेले वर्ष महिने		संपलेली तिमाही		संपलेले नऊ महिने	संपलेले वर्ष	
		३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	39.03.7078	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	39.99.7078	38.03.2028	
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	४,१५४.७९	४,६६०.०८	१३,६३७.००	२०,२३१.६९	४,१७५.१७	४,६८०.२३	१३,६९८.७२	२०,३०७.७९	
?	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	८९१.९३	८०८.१६	३,१८०.७६	३,८४१.२४	९०७.०७	८२२.९८	३,२२६.४३	३,८९७.७६	
ş	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबीनंतर)	८९१.९३	८०८.१६	३,१८०.७६	३,८४१.२४	90,00	८२२.९८	३,२२६.४३	३,८९७.७६	
8	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	८५३.२६	९३४.९२	३,३५३.९१	४,१००.१७	८६८.४०	९४९.७४	३,३९९.५८	४,१५६.६९	
ч	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/- प्रती समभाग)	३२०.९०	३२०.९०	३२०.९०	३२०.९०	३२०.९०	३२०.९०	३२०.९०	३२०.९०	
Ę	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	=	-	२८,९३८.९३	-	=	=	२९,०२०.०८	
G	प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) (दर्शनी मूल्य रु. १/ - प्रत्येकी)									
	ए) मुलभूत व सौम्यिकृत ईपीएस (अनन्यसाधारण बाबींपूर्वी) - रु.	२.७८	२.५२	9.98	११.९७	₹.८३	२.५६	१०.०५	१२.१५	
	बी) मुलभूत व सौम्यिकृत ईपीएस (अनन्यसाधारण बार्बीपूर्वी) – रु.	२.७८	२.५२	9.98	११.९७	۶.८३	२.५६	१०.०५	१२.१५	

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगोशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्यलेशन्स, २०१५ च्या रेप्यलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्य तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे तपशिलवार विवरण बीएसइ लिमिटेड, नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट आणि कंपनीची वेबसाईट (http://www.indoborax.com) वर उपलब्ध आहे. वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने अभिलिखित केले



संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी इंडो बोरॅक्स ॲण्ड केमिकल्स लिमिटेड सजल जैन व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००३१४८५५

दिनांक: ०७/०२/२०२५

सशिल क्रिष्णराव भोईटे

(महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०

सहवाचता एमसीएस नियम १९६१ चा नियम १०७)

वसुली अधिकारी

वसुली अधिकारी, सहकारी संस्था, मुंबई यांच्या कार्यालयात

शी निगडित

दि सह्याद्रि सहकारी बँक लि., मुंबई नोंद. कार्यालय : ४४६, जगन्नाथ शंकर शेठ रोड, चिराबाझार, मुंबई-४००००२

दू. क्र. (०२२) २२२०५४६४३/२२०१७४७७/२२०१६७७०

ईमेल : Sahyadriho@rediffmail.com

प्रपत्र झेड (नियम १०७ चा पोट-नियम (११(डी-१) पहा) स्थावर मिळकतीकरिता कब्जा सूचना न्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **दि सह्याद्धि सहकारी बँक लि., मुंबई** चे विशेष वसुली अधिकारी म्हणून महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज् रुल्स, १९६१ अंतर्गत दिनांक १२/०९/२०१६ रोजीच्या मागणी सूचन o९/o७/२o२४ दिनांकित जप्तीच्या आदेशाची सूचना जारी करून कर्जदार न्यायनिर्णित म्हणजेच कर्जदार, सह-कर्जदार आणि हमीदार मे. केवल ट्रेडिंग (मालक- श्री. केवलराज केशव सालियन) आणि सह-कर्जदार श्री. किथिराज केशव सालियन कर्जदार/ न्यायनिर्णित कर्जदार यांना व्यावसायिक कर्ज खाते क्र. १३० सह न्यायनिर्णित कर्जदार यांना सदर सचनेच्या प्राप्तीच्या तारखेसह त्यावरील पढील व्याज १४.५०% दराने सह ३१.०१.२०२५ रोजीस प्रमाणे रु. ५,१६,६२,५०७/- (रूपये पाच करोड सोळा लाख बासष्ट हजार पाचशे सात मात्र) ही रक्कम परतफेड करण्यास बोलाविले होते आणि न्यायनिर्णित कर्जदारांनी रक्कम परतफेड करण्यास कसर केल्याने निम्नस्वाक्षरीकारांनी जप्ती करिता एक सूचना जारी केली आणि येथील खालील **वर्णिलेली मिळकत** जप्त केली आहे. न्यायनिर्णित कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केल्यामुळे न्यायनिर्णित कर्जदार आणि सर्वसमान्य जनतेला सूचान बाद्वारे देण्यात येते की, निम्मस्वाक्ष्मीकारांनी महाराष्ट्र को–ऑपरेटिव्ह सोसायटीज् रूल्स, १९६१ च्या नियम १०७ (११(डी-१) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन याखालील वर्णन केलेल्या श्री. किर्थिराज केशव सालियन यांच्या मालकीच्या गाव केळवा, तालुका आणि जिल्हा पालघर येथे स्थित **गट क्र. ६६१ आणि गट क्र**.

. विशेषत: न्यायनिर्णित धनको आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की त्यांनी मिळकतीसह व्यवहार करु नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा त्यावरील पढील व्याजासह ३१/०१/२०२५ रोजीसची रु. ५,१६,६२,५०७/- (रूपये पाच करोड सोळा लाख बासष्ट हजार पाचशे सात मात्र) या रकमेकरिता दि

स्थावर विवर्णित मिळकतीचे वर्णन गट क्र. ६६१ (क्षेत्र-० हेक्टर, ६१ एअर, ४० चौ. मी.) आणि गट क्र. ६६४ (क्षेत्र-० हेक्टर, ९६ एअर, ३० चौ. मी.) धारक जिमन, गाव केळवा, तालुका आणि जिल्हा-पालघर येथे स्थित किथिराज केशव सालियन यांच्या

जाहीर नोटीस

माझे पक्षकार श्री. कल्पक रघुनाथ कवळी व श्री

अतुल रसिकलाल शाह हयांनी गाव मौजे उसरणी

ता. व जि. पालघर येथील सर्वे नं. १६९/५

१७८/२, १८३/८, १७८/४, १७९/५, १७८/ ६, १६७/५/२ मधील संपूर्ण क्षेत्र व सर्वे नं. १८६, ३ मधील क्षेत्र - १४० गुंठे जिमन मिळकत कायम विकण्याचे ठरविले आहे.तरी सदर व्यवहारांस

कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत असल्यार

प्रखाट्या भागात विकी अटलाबटल ग्रहाणख्त

कुळागर, विश्वस्त , दावा, वारसा, ताबा, अन्य

वारसांचा हक्क किंवा हितसंबंध असल्यास तर्श

लेखी हरकत ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४

(चौदा) दिवसांचे आत योग्य त्या कागदपत्रांसह

पत्ता - ००२, ए विंग, क्रिष्णा यशोधन, ॲब्रोल

कॉम्पलेक्स,वुडस्टिक हॉटेल जवळ, बोळींज,

विरार (प), ता. वसई, जि.पालघर येथे नोंदवावी.

अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्व

नाही अथवा असल्यास तो सोडन दिला आहे

फॉर्म क्र. आयएनसी-२६

(कंपनीज (इनकॉर्पोरेशन) रुल्स, २०१४

च्या नियम ३० ला अनुसरून)

(कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या एका

राज्यातुन दसऱ्या राज्यात बदलाबाबत

वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाची जाहिरात)

केंद्र सरकार, मुंबई क्षेत्र समोर

कंपनीज अधिनियम, २०१३ च्या कलम १३

(४) आणि कंपनी (विधिस्थापना) नियम,

२०१४ च्या नियम ३० (६), कंपनीज

इस्को स्टील लिमिटेड ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे : ११, तारवोटी भवन, २०३, डी मेलो रोड, खोली क्र. ११, मुंबई-४००

सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, "महाराष्ट्र राज्यातून"

बंगाल राज्यात'' कंपनीचे नोंदणीकृत

कार्यालय बदलणे कंपनीला शक्य होण्यासाठी ११ जानेवारी, २०२५ रोजी झालेल्या विशेष

सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावाच्या

मंदर्भात कंपनीच्या पेमोरेंडम ऑफ असोसिएशनच्या बदलाचे स्थायीकरण मिळविण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ अन्वये दिलेल्या अधिकारांचा वापर करून केंट सरकार कड़े एक अर्ज ग्रायामाठी कंपनी प्रस्तावित आहे कोणाही व्यक्तीचे हितसंबंध कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाने बाधित होत असल्यास खालील नमट पन्यावर

कंपनीच्या खालील नमूद नोंदणीकृत

कार्यालयात अर्जदार कंपनीला प्रतीसह सदर

सूचना प्रसिध्दी तारखेपासून चौदा दिवसात

विभागीय संचालक, निगम व्यवहार मंत्रालय,

पश्चिम विभाग, मुंबई, एव्हरेस्ट, ५ वा

मजला. १००. मरिन डाईव्ह. मंबई-

४००००२, येथे विरोधाची पार्श्वभूमी आणि

त्याची/तिची हरकत हाती किंवा रजिस्टर्ड

नोंटणीकत कार्यालयाचा पत्ता: ११, तरवोटी

भवन, २०३, डी'मेलो रोड, रूम क्र. ११,

इस्को स्टील लिमिटेड

सही/

संचालक

Brite

(हर्षा अग्रवाल)

करिता आणि च्या वतीने

डीआयएन: (०९४७७४५३)

मुंबई - ४००००१( सध्याचा पत्ता)

दिनांक: १०–०२–२०२५

ठिकाण: मुंबई

गोस्टाने पाठवू शकतात.

''पश्चिम

अधिनियम, २०१३ च्या बाबतीत

००१. च्या बाबीमध्ये

(ॲड.जयती जनार्दन घरत)

सही/

असे समजण्यात येईल

अथवा सदर जिमन मिळकतीवर किंवा तिच्या

संद::- एसएसबी/आरओ/अटॅचमेंट/२०२४-२५

६६४ चा ०७/०२/२०२२ रोजी सांकेतिक कब्जा घेतला आहे.

**सह्याद्रि सहकारी बँक लि., मुंबई** च्या प्रभाराच्या अधीन राहील

मालकीचे

दिनांक - ०७/०२/२०२५

ठिकाण - केळवा, पालघर

### विनमोर लीजिंग अँड होल्डिंग्स लि.

नों. कार्यालय : आशियाना ६९-सी भुलाभाई देसाई रोड मुंबई – ४०० ०२६ दूरध्वनी. क्रमांक: ०२२–२३६८६६१७, ई–मेल आयडी: ho@hawcoindia.com सीआयएन क्र.: एल६७१२०एमएच१९८४पीएलसी२७२४३२;



वेबसाइट: www.winmoreleasingandholdings.com ३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे विवरण

					(रु. लाखात)	
	अलिप्त		एकत्रित			
संपलेली ३	संपलेली ३	संपलेले नऊ	संपलेली ३	संपलेली ३	संपलेले नऊ	
महिने	महिने	महिने	महिने	महिने	महिने	
३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	38.88.8088	38.88.8088	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	
अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	
9.89	६.५०	२३.३९	२,२५८.४६	४,५४३.८२	७,८२४.४४	
२.९३	२.३९	(४.१७)	५५३.१९	(३९२.१९)	२,१०९.५४	
२.९३	२.३९	(४.१७)	५५२.३५	(४१४.३२)	२,०९३.९६	
२.६९	१.७५	(६.९७)	५५२.११	(४१४.९६)	२.०९१.१६	
(४९.२७)	(४२.११)	१५.७६	५००.१५	(४५८.८२)	२,११०.४६	
99.69	99.69	99.८९	99.69	99.69	९९.८९	
-	-	-	-	-	-	
0.20	०.१८	(0.60)	५५.२७	(४१.५४)	२०९.३४	
	महिने ३१.११.२०२४ अलेखापरिक्षित ७.८७ २.९३ २.९३ २.६९ (४९.२७)	संपलेली ३	संपलेली ३ संपलेली ३ संपलेली ३ महिने ३१.१२.२०२४ ११.१२.२०२३ ३१.१२.२०२३ ३१.१२.२०२४ अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित २३.३९ (४.१७) २.९३ २.३९ (४.१७) २.६९ १.७५ (६.९७) (४९.२७) (४२.११) १५.७६	संपलेली ३ संपलेली ३ संपलेली ३ महिने ३१.१२.२०२४ महिने ३१.१२.२०२४ ३१.१२.२०२३ ३१.१२.२०२४ अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित उ.८७ ६.५० २३.३९ (४.१७) ५५३.१९ २.९३ २.३९ (४.१७) ५५२.३५ २.६९ १.७५ (६.९७) ५५२.३५ २.६९ १.७५ (६.९७) ५५२.३५ २.६९ १.७५ (६.९७) ५५२.११ १९.८९ १९.८९ १९.८९ १९.८९	संपलेली ३ संपलेली ३ महिने ३१.१२.२०२३ महिने ३१.१२.२०२३ ३१.१२.२०२४ ३१.१२.२०२३ ३१.१२.२०२४ ३१.१२.२०२३ ३१.१२.२०२३ अलेखापरिक्षित अलेख	

१) वरील माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही/नऊ महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/नऊ महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजसाठी वेबसाईट http.www.msei.in/index.aspx येथे आणि तसेच कंपनीची वेबसाईट www.winmoreleasingandholding.com वर उपलब्ध आहे.

# ब्लॅक बॉक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ५०१, ५ वा मजला, बिल्डिंग क्र. ९, ऐरोली नॉलेज पार्क, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, ऐरोली नवी मुंबई - ४००७०८

BLACK B⊗X

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या कालावधीकरिता एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

				(रु. कोटीत, अ	न्य प्रकारे नमुद के	लेले नसल्यास)
		संपलेली तिमाही		संपलेले न	संपलेले वर्ष	
तपशील		अलेखापरिक्षित		अलेखापरिक्षित		लेखापरिक्षित
	38/88/2088	३०/०९/२०२४	३१/१२/२०२३	38/88/2088	38/88/2023	३१/०३/२०२४
प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न	१,५०१.७२	१,४९७.२३	१,६५५.४७	४,४२२.३३	४,८०१.२३	६,२८१.५८
परकीय चलन व्यवहार आणि रुपांतराच्या परिणाम, स्थिगित खरेदी मोबदल्याच्या रास्त मूल्यांकनावर तोटा, समन्यायी पद्धत वापरून गुंतवणूकीचे निव्वळ तोटाच्या हिस्सा अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा	८२.२७	७३.०९	<b>६</b> २.१८	२१४.८७	१३३.७२	१८९.७८
कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबी आणि करपूर्व)	७२.६३	७५.३३	६१.०६	२०३.४७	१४०.१९	१९६.०५
कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ नफा (अपवदात्मक बाबी पश्चात)	49.73	48.48	५१.७०	१५४.०८	१०९.५०	१५६.३९
कालावधीकरिता करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीपश्चात)	५६.०८	48.88	٧٥.٥٧	१४४.३१	९६.७७	१३७.६७
कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कराच्या निव्वळ) - नफा (तोटा)	५७.६७	(२३.७४)	५६.४४	९८.०७	१११.४५	१८४.३५
व्याज, कर, घसारा आणि कर्जफेडीची तरतुद आणि इतर उत्पन्न (इबीआयटीडीए) पूर्व प्राप्ती	१३३.५१	१३५.०१	११३.७६	३८२.८३	३०६.१९	٥٥.٥٤٧
भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य)	33.८४	३३.६२	३३.५८	33.68	३३.५८	३३.६१
लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार इतर इक्विटी						४४७.३१
अपवादात्मक बाबींपूर्व प्रत्येकी रु. २/ – च्या प्रती समभाग प्राप्ती						
मुलभूत (रु.)	४.१३*	४.२८ <b>*</b>	२.९९*	११.५२*	७.५९*	१०.५६
सौम्यिकृत (रु.)	४.०६*	४.२७ <b>*</b>	२.९८*	११.४९*	७.५७*	१०.५४
अपवादात्मक बाबींपश्चात प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग						
प्राप्ती/(तोटा)	3.33*	₹.०४*	₹88.5	८.५८*	<i>५.७६</i> *	८.२०
मूलभूत (रु.) सौम्यिकृत (रु.)	₹.२८*	₹.०४*	₹.४३*	८.५६*	પ.હ <b>પ</b> *	८.१८
*अवार्षिकीकृत						

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. संपूर्ण वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस (www.nseindia.com आणि www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.blackbox.com) वर उपलब्ध आहे

सदर एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (''विवरण'') कंपनी अधिनयम, २०१३ (''अधिनयम'') च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड ३४, इंटेरियम फायनान्शिअल रिपोटिंग (''इंड एएस ३४'') मध्ये नमृद केल्यानुसार मान्यता आणि मापण तत्वे आणि भारतामध्ये सर्वसामान्यरित्या स्विकारलेले इतर लेख तत्वे ला अनुसरुन बनविला आहे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (सुधारितनुसार) च्या विनियम ३३च्या सादरीकरण आणि प्रकटीकरण आवश्यकतेला अनसरुन आहे

	C C	•	2 - 2 - 2		2-6-6,		
३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अ	।।ण नऊ माहन्य	गाच्या कालावध	व्यकारता आल	प्त अलखापरा।	क्षतानष्कषाच	। विवरण	
				(रु. कोटीत, अ	ान्य प्रकारे नमुद वे	ज्लेले नसल्यास)	
		संपलेली तिमाही		संपलेले नऊ महिने अलेखापरिक्षित		संपलेले वर्ष	
तपशील		अलेखापरिक्षित				लेखापरिक्षित	
	38/83/2028	३०/०९/२०२४	38/82/2023	38/85/2058	38/88/2083	38/03/2028	
प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न	८७.१३	८१.०९	१०३.९६	२५२.४०	२८२.९६	३८६.६५	
परकीय चलन व्यवहार आणि रुपांतराच्या परिणाम, अपवादात्मक बाबी आणि करपूर्व (तोटा)/ नफा	१.१८	(२.४०)	१३.०४	(३.८५)	८.३९	(१.९८)	
कालावधीकरिता निव्वळ (तोटा) (अपवादात्मक बाबी आणि करपूर्व)	१.४९	(२.३३)	१३.१३	(8.5)	८.९१	(१.११)	
कालावधीकरिता निव्वळ (तोटा)/नफा (कर आणि अपवदात्मक बाबीनंतर)	१.४६	(२.४७)	3.89	(३.५९)	(٧७.७)	(१४.९८)	
कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कराच्या निव्वळ) - नफा (तोटा)	१.३८	(२.८९)	३.६६	(3.98)	(०.६१)	(१५.२९)	
व्याज, कर, घसारा आणि कर्जफेडीची तरतुद आणि इतर उत्पन्न (इबीआयटीडीए) पूर्व प्राप्ती	३.५४	(0.8%)	५.६६	2.99	७.५९	0.30	
भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य)	\$3.८४	३३.६२	३३.५८	33.68	३३.५८	३३.६१	
लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार इतर इक्विटी						२८०.८५	
प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग प्राप्ती/(तोटा)	0.08*	(০.१५)*	0.28* 0.28*	(0.28)*	(0.08)*	(٥.८९)	
मुलभूत (रू.) सौम्यिकत (रू.)	0.08*	(०.१५)*#		(0.28)*#	(٥.٥४)*#	#(۶۵.۰)	

# \* अवार्षिकीकृत

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्याकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलावार विवरणाचा वरील एक उतारा आहे. संपूर्ण वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्सचेंबेसच्या वेबसाईटस (www.nseindia.com आणि www.hseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.blackbox.com) वर उपलब्ध आहे.

सदर एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (''विवरण'') कंपनी अधिनियम. २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड ३४, इंटेरियग फायनान्शिअल रिपोर्टिंग (''इंड एएस ३४'') मध्ये नमूद् केल्यानुसार मान्यता आणि मापण तत्वे आणि भारतामध्ये सर्वसामान्यरित्या स्विकारलेले इतर लेख तत्वे ला अनसरून बनविला आहे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (सुधारितनुसार) च्या विनियम ३३च्या सादरीकरण आणि प्रकटीकरण आवश्यकतेला अनसरुन

समभागाच्या परिणाम सौम्यिकृत नसून आणि म्हणून सौम्यिकृत तोटा निश्चित करण्यासाठी विचारात घेतलेला नाही. वरील निष्कर्ष हे ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत लेखापरीक्षिण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. वैधानिक लेखापरिक्षकांनी सदर विवरणाचे मर्यादित पनर्विलोकन केले आहे.

सदर खाली दिलेली क्वीक रिस्पॉन्स (क्यु आर) कोड स्कॅन करून मिळवता येतील.



मागील कालावधीकिरता आकडेवारी जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठीत/पुनर्मांडणी केली आहे.

मंचालक मंडलाच्या वतीने आणि करित संजीव वम पर्ण वेळ संचालक डीआयएनः ०६८७१६८५ ठिकाण : मुंबई दिनांक : ११ फेब्रुवारी, २०२५ सीआयएन : एल३२२००एमएच१९८६पीएलसी०४०६५३

# ब्राईट ब्रदर्स लिमिटेड

CIN: L25209MH1946PLC005056 नोंद. कार्यालय : ऑफिस नं. ९१, ९वा मजला, जॉली मेकर चेंबर्स नं. २, २२५, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१.

३१ डिसेंबर, २०२४ रोजीस संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

दूर. क्र.: ८८२८२०४६३५, ईमेल: invcom@brightbrothers.co.in, वेबसाईट : www.brightbrothers.co.in

			अलिप्त		एकत्रित			
		संपलेली	संपलेले नऊ	संपलेली	संपलेली	संपलेले नऊ	संपलेली	
अ.		तिमाही	महिने	तिमाही	तिमाही	महिने	तिमाही	
क्र.	तपशील	३१-डिसें-२४	३१-डिसें-२४	३१-डिसें-२३	३१-डिसें-२४	३१-डिसें-२४	३१-डिसें-२३	
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	७,७६६.६५	२४,९६०.०७	५,६१७.२३	७,९६६.१९	२५,१५४.४०	५,६१५.२२	
2	कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	२२८.८६	९०३.११	(৬१.००)	२१२.२४	८५९.८५	(९९.४२)	
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)							
3	कालावधीकरिता करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	१११.१४	४७.১०७	(১৩.৩১)	९४.५२	६६५.४८	(१०९.२०)	
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)							
8	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न ज्यात	१०८.२०	<b>६</b> ९९.९३	(७६.९८)	८९.०६	६५३.६५	(१०५.४७)	
	कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर	,00.10	422.24	(04.50)	05.04	474.47	(503.80)	
	सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) चा समावेश							
ų	समभाग भांडवल	५६८.०२	५६८.०२	५६८.०२	५६८.०२	५६८.०२	५६८.०२	
ξ	प्रति समभाग प्राप्ती (रु. १०/-प्रत्येकी)							
	मूलभूत आणि सौम्यिकृत	१.९६	१२.४८	(१.४२)	१.६६	११.७२	(१.९२)	

१. वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे पुनर्विलोकन लेखापरीक्षण समितीने केली आणि त्यानंतर संचालक मंडळाने ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजुरी दिली.

२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेयुलेशन्स, २०१५ च्या रेयुलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा उतारा वर देण्यात आला आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळा <u>www.bseindia.com</u> वर आणि कंपनीचे संकेतस्थळ <u>www.brightbrothers.co.in</u> वर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशानुसार ब्राईट ब्रदर्स लि. करिता सुरेश भोजवानी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००३२९६६

ठिकाण : मुंबई दिनांक : ११ फेब्रुवारी, २०२५